

मुद्रा यशोगाथा

नाव :- श्री. चेतन बळवंतराव माने, सांगली

व्यवसाय :- ओम हायटेक केमिकल, वॉटर प्रूफिंग व्यवसाय

प्रधानमंत्री मुद्रा योजनेमुळे चेतन मानेंना मिळाला आधार

एखाद्या व्यवसायात तोटा सहन करूनही नोकरीचा पर्याय न अवलंबता पुन्हा व्यवसायच करण्याचा आणि तो व्यवसाय यशस्वी करण्याचा निर्धार सांगलीच्या चेतन बळवंतराव माने यांनी केला. त्याला प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची साथ मिळाली. आज त्यांचा वॉटरप्रूफिंगचा व्यवसाय बहरला आहे. त्यांच्या ओम हायटेक केमिकल या फर्मच्या माध्यमातून टेरेस स्लॅब व भिंतीवरील क्रॅक, कूल कोटिंग, सिमेंट पत्रे व अन्य सर्व प्रकारची वॉटरप्रूफिंगची कामे केली जातात.

पत्नी, दोन मुलींसह चेतन माने यांचे चौकोनी कुटुंब. सांगलीच्या गव्हर्नमेंट कॉलनीत त्यांचे वास्तव्य आहे. 2008 पूर्वी त्यांनी चार ते पाच वर्षे किराणा मालाचे दुकान चालवले. परंतु, त्यामध्ये मोठा तोटा त्यांना सहन करावा लागला. पुढे काय असा प्रश्न असताना मित्राचे वडील सुधीर चौगुले यांनी त्यांच्या जीवनात गुरुची भूमिका निभावली. सुधीर चौगुले यांच्याकडे वॉटरप्रूफिंगचे धडे त्यांनी गिरवले. काही वर्षे त्यांना सहाय्यक म्हणून काम केले. त्यानंतर श्री. चौगुले यांच्याच मार्गदर्शनाखाली ओम हायटेक केमिकल या नावाने वॉटरप्रूफिंगचा स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. गेली दहा वर्षे ते हा व्यवसाय करतात. दोन वर्षांपूर्वी त्यांना प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून कर्ज मिळाले.

याबाबत चेतन माने म्हणाले, गेली 10 वर्षे वॉटरप्रूफिंगचा व्यवसाय मी करत आहे. मात्र, आधीचा किराणा मालाचा व्यवसाय तोट्यात गेल्याने माझ्याकडे काहीच भागभांडवल नव्हते. वॉटरप्रूफिंगचे काम मिळाले की प्रसंगी पत्नीचे दागिने गहाण ठेवायचे, मित्रांकडून हातउसने पैसे घ्यायचे. आणि काम पूर्ण करायचे. पण, यात पैसे शिल्लक काहीच पडायचे नाहीत. माझे काम चांगले असल्याने कामे भरपूर येत. पण, पैशाअभावी बऱ्याचदा अडचणी यायच्या, असे त्यांनी सांगितले.

पैशाच्या चणचणीवर मात करण्यासाठी दोन वर्षांपूर्वी चेतन माने यांनी कर्ज घ्यायचा विचार केला. त्यावेळी त्यांना बँक ऑफ इंडियाच्या गाव भाग शाखेतून प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेची माहिती मिळाली. त्यांनी 2016 साली मुद्रा योजनेतून कर्ज मिळण्यासाठी अर्ज केला. आवश्यक कागदपत्रे पूर्ण केल्यानंतर त्यांना दीड लाख रुपये कर्ज मिळाले.

याबाबत चेतन माने म्हणाले, वॉटरप्रूफिंग व्यवसायासाठी मला 50 ते 60 हजार रुपये भांडवलाची गरज होती. बँक ऑफ इंडियाने मला दीड लाख रुपये कर्ज दिले. गेल्या 10 वर्षांत मी माझ्या व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी धडपडत होतो. ती धडपड या कर्जातून मिळालेल्या पैशामुळे पूर्ण झाली. आज माझ्याकडे आवश्यकतेनुसार 3 ते 4 कर्मचारी काम करतात. मला व्यवसाय सांगलीसह अन्य शहरात आणि परराज्यातही वॉटरप्रूफिंगची कामे मिळत आहेत. विठ्ठल मंदिर, पंढरपूर, मुंबई, पुणे, नाशिकसह गोवा, कर्नाटकमधील अथणी, विजापूर, बंगळूरु, आंध्र प्रदेशमधील गुंडकल या ठिकाणी आपण वॉटरप्रूफिंगची कामे केली असल्याचे ते अभिमानाने सांगतात.